

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांच्या  
दिनांक ०१.०४.१९८१ ते दिनांक ३१.१२.१९९७ या  
कालावधीच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,  
जलसंपदा विभाग,  
शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता ११११/(३५३/२०११)/आ.(तांत्रिक),  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .  
दिनांक :- ०२/१२/२०११.

पहा :- शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता १२१०/(३८३/२०१०)/आ.(तांत्रिक), दिनांक ३१.१२.२०१०.

**परिपत्रक:-**

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर दिनांक ०१.०४.१९८१ ते दिनांक ३१.१२.१९९७ या कालावधीत नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०७/(११/२००७) आ.(तांत्रिक), दिनांक २०.०३.२००७ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादीत दि. ३१.१२.१० पर्यंत करण्यात आलेल्या सर्व सुधारणांसह ती यादी अद्ययावत करून शासनाच्या संदर्भिय परीपत्रकान्वये पुनःप्रकाशित करण्यात आली आहे व ती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने त्या अनुषंगाने संबंधित मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार त्याबाबतची खातरजमा करून ज्येष्ठता सूचीतील संबंधित नोंदींमध्ये आवश्यक त्या सुधारणा सोबतच्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार करण्यात येत आहेत.

सदर परिशिष्टात नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत संबंधितांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल, याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१११२०२०६२६१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( द. अ. शिंदे )  
शासनाचे अवर सचिव

प्रत :-

- सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
- सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ.

प्रत :- आ.(शा.अ.)/आ.(ज्येष्ठता)/आ.(वर्ग २) कार्यासने , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :- आ.(तांत्रिक ) संग्रहार्थ .

शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता-११११/(३५३/२०११), दि.०२/१२/२०११चे परिशिष्ट

अ. क्र.	ज्येष्ठता सूची क्रमांक व कर्मचा-यांचे नांव	कार्यालयाचे नाव	केलेली सुधारणा
१	१०२४ साबळे एस. जे.	गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर	नावात साबळे एस. जे. ऐवजी साळवे एस. जे. असा बदल केला . शैक्षणिक अर्हतेत बी. ई. (स्थापत्य) ऐवजी डी. सी. ई. अशी नोंद घेण्यात आली.
२	१००१३ कळंबे जी. जे.	गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग, नागपूर	नावात कळंबे जी. जे. ऐवजी कळंबे जे. ए. अशी सुधारणा केली. शैक्षणिक अर्हतेत बी. ई. (स्थापत्य) ऐवजी डी. सी. ई. अशी नोंद घेण्यात आली.
३	१००२० कांबळे ए. टी.	गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर	नावात कांबळे ए. टी. ऐवजी कावळे के. टी. अशी सुधारणा केली.
४	१००० सोनावळे पी बी	लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)मंडळ, पुणे	जात प्रवर्गात अनुसूचित जाती ऐवजी खुला अशी सुधारणा केली.
५	देशपांडे रमेश दिगंबर	लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)मंडळ, पुणे	ज्येष्ठतासूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली. ज्येष्ठता क्र. - ८०७८-अ नाव - देशपांडे रमेश दिगंबर जात प्रवर्ग - खुला अर्हता - डी.सी.ई मंडळ / कार्यालय - लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, पुणे. जन्मदिनांक - ०२/०६/१९६० नियुक्ती दिनांक - ०८/१०/१९८२
६	मोहिते श्रीकांत आण्णासाहेब	लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)मंडळ, पुणे	ज्येष्ठतासूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली. ज्येष्ठता क्र. - ९३४६-अ नाव -मोहिते श्रीकांत आण्णासाहेब जात प्रवर्ग - खुला अर्हता - डी.सी.ई मंडळ / कार्यालय -लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)मंडळ, पुणे जन्मदिनांक - ३०/०७/१९६४ नियुक्ती दिनांक - १०/०७/१९८४
७	बाबर नितीन कृष्णराव	लघु पाटबंधारे (स्थानिक	ज्येष्ठतासूचीत खालीलप्रमाणे नव्याने नोंद घेतली.

		स्तर)मंडळ, पुणे	ज्येष्ठता क्र. - १५३२-१-अ नाव - बाबर नितीन कृष्णराव जात प्रवर्ग - खुला अर्हता - डी.सी. आर. ई मंडळ / कार्यालय - लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)मंडळ, पुणे जन्मदिनांक - २०/०८/१९६६ नियुक्ती दिनांक - ११/०२/१९८६
--	--	-----------------	---

-----